









July 6, 2021

To,

General Manager,

Listing Department,

BSE Limited,

P.J. Towers, Dalal Street,

Mumbai - 400 001

Company code: 533333

The Manager,

Listing & Compliance Department

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra East, Mumbai - 400051

Company code: FCL

Dear Sir/Madam,

Subject:-Publication of Notice of the Annual General Meeting 2020-2021

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Shareholders of the Company will be held on Friday, 16th July, 2021 at Mumbai, please find enclosed Newspaper Clipping of the Advertisement published on 6th July, 2021 in Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) Mumbai Edition.

You are requested to take the above on your records.

MUMBA

Thanking you,

Yours faithfully,

FOR FINEOTEX CHEMICAL LIMITED

Hemant Auti Company Secretary

Encl: As Above



JAWAHAR SHETKARI SAHAKARI SAKHAR KARKHANA LTD., HUPARI (SHRIRAM JAWAHAR SHETKARI SAHAKARI **SAKHAR UDYOG, PHALTAN Unit No.2)**

PHALTAN-415523, DIST: SATARA (Maharashtra State) Phone: (02166) 222223 & 222224

E-mail ID: rajsakhar1@gmail.com, kprjsssk@gmail.com Website: www.jawaharsugar.com

We have published Tender Notice at our website www.jawaharsugar.com on 6th July 2021 inviting Tenders for Replacement of Calendria of Evaporator body No.5B Cap. 330 M² HSA. Interested parties may refer the website.



PUNE MERCHANT'S CO-OP. BANK LTD. H.O.: 257, Budhawar Peth, Shri Shivaji Road, Pune - 411 002

Ph.: 24491522 /23/24 Fax: 24458389 Email: punemerchant@rediffmail.com, punemerchants@pbcbl.com

FORM "Z" (Rule 107 sub-rule D-1)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

WHEREAS the Recovery Officer of the Pune Merchants Co-op. Bank Ltd., Pune under the Maharashtra Co-op. Societies Rules, 1961 issued a Demand Notice dated 22/05/2003 calling upon the Judgment Debtor. Shri. Jayawant Suresh Bhilare to repay the amount mentioned in the notice being Rs.22,25,873/- (+) further interest (Rupees Twenty Two lacs Twenty Five Thousand Eight Hundred Seventy Three Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned being the Recovery Officer Shri S.N. CHAVAN of the Pune Merchants Co-op. Bank Ltd., Pune under the Maharashtra Co-op. Societies Rules, 1961 has issued a notice for attachment dated 22/06/2021 and attached the property described

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 (11(d-1)) of Maharashtra Co-op. Societies Rules, 1961 on this day of 2nd July, 2021.

Description of the Immovable Property

All that piece and parcel of CTS No 741/1, 746,747 Budhwar Peth, Shop No D admeasuring area about 287 sq. ft. built up & Shop No D1 admeasuring area about 136 sq.ft, built up on Ground Floor which is within the local limits of the P.M.C. and within the Registration District Pune sub District Taluka Haveli and within the jurisdiction of Sub-Registrar Haveli

(S.N. CHAVAN) Date: 02/07/2021 Place : Pune RECOVERY OFFICER



Adajan Branch: Shop No. 4, "79 Square Building", Honey Park Road, Near CNG Station, Adajan, Surat -395009 (Gujarat) . Phone: 0261-2731502 Emai Id- cbsadajansurat@unionbankofindia.com

POSSESSION NOTICE Schedule - 6 [Rule-8(1)] (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Union Bank of India, Adajan Branch, Surat, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 (3 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 03.05.2019 under section 13 (2) of the said act calling upon the Borrowers and Guarantor M/s Avadh Tex, Having partners 2. Subhash Siroya, 3. Alpesh Savjibhal Siroya, Guarantors 4. Subhash Siroya (Partner and Personal Guarantee) 5. Alpesh Savjibhai Siroya (Partner and Personal Guarantee) 6. Parmanand Asodariya (Guarantor), 7. Vishal Siroya (Guarantor) 8. Mohit Siroya (Guarantor), 9. Nikhil Kumar Ribadiya (Guarantor), 10. Ramesh Siroya(Guarantor), 11. Siroya Textile (Guarantor), 12. Dulhan Silk Mills Guarantor), 13. Three Star Synthetics (Guarantor), 14. Rajhans Fabrics (Guarantor) 15. Madhur Industry (Guarantor), 16. Giriraj Fab (Guarantor), to repay the amount mentioned in the notice being Rs. 4,65,79,082.90 (Rupees Four Crore sixty five lac seventy nine thousand eighty two and ninety paise Only) as on 30.04.2019 with further interest thereon & expenses within 60 days from the date of

The borrowers and guarantor having failed to repay the amount, Notice is hereby given to the borrowers and guarantor and public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said. Act read with rule 8 & 9 of the said Rules on this 1st day of July, of the year 2021.

The borrowers/secured debtors / guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India, Adajan Branch, Surat. for an amount Rs. 4,65,79,082.90 (Rupees Four Crore sixty five lac seventy nine thousand eighty two and ninety paise Only) as on 30.04.2019 with further interest thereon Plus other Charges. (Amount Deposited After Issuing Of Demand Notice U/Section 13(2) Has Given Effect.

The Borrower's attention is invited to the provision of sub section (8) of the section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY In the name of Mr. Mohit Subhashchandra Siroya. Flat no. B- 202

admeasuring 746.60 sq fts(69.36 sq mtrs.)on 2" floor "B" building of Shivanjali Park Apartment, Constructed on the land bearing sub plot no "A" Paiki part-I of Revenue survey no.-41 block no-69 original plot no.-40 Draft T.P. Scheme No. 8 F.P. No.-43 of Village- Palanpore, Surat. **Authorised Officer** Date : 01.07.2021

Union Bank of India Place : Surat





PRERANA CO-OP BANK LTD.

Head Office: Laxman nagar, Dange Chowk, Thergaon, Pune 411033. Phone No.: 9075028001/02. Web site: www.preranabank.com, Email. Preranabankho@preranabank.com

POSSESSION NOTICE

WHEREAS, Shri. Meghanand Sadashiv Bodas, Authorised officer of Prerana Co-Op Bank Ltd under Secritisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power and conferred u/s 13 (2) of said Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice 19/10/2020 u/s 13 (2) of the said Act, calling upon the (1). M/s. Sai Developers (Partnership Firm & Borrower) registered at Flat No. 15, Harshada Apartment, Dhayari Gavthan, Sinhgad Road, Pune 411 041(2) Mr. Pradeep Dnyaneshwar Jawalkar. (Partner / Guarantor) (3). Mr. Dnyaneshwar Mahadeo Jawalkar (Partner/Guarantor) (4) Mrs. Vaishali Pradeep Jawalkar (Partner/Guarantor) (5) Mrs. Ranjana Dnyaneshwar Jawalkar (Partner / Guarantor) (6) Mr. Datta Chandrakant Shendage (Guarantor) (7) Mr. Dattatray Bajirao Dhanwade (Guarantor) to repay the amount mentioned in the said notice being Rs. 58,05,619..52 (Rupees Fifty Eight Lakhs Five Thousand Six Hundred Nineteen & Ps. Fifty Two Only.) as on 31/12/2020 with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, cost and charges etc. incurred thereon from dated 01/01/2021 onwards until the date of payment within 60 days from the date of said notice.

The borrower and the others mentioned herein above have failed to repay the said amount and therefore the notice is hereby given to the borrower and others mentioned above in particular and to the public in general that the undersigned authorized officer had taken Symbolic Possession of the property described in schedule below on 23/06/2021 in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act R/w Rule 8 of the said rules.

The borrower and others mentioned above in particular and public in general are hereby cautioned not to deal with the property described herein below in any manner whatsoever and the dealings with the said property shall be subject to the charge of Prerana Co-Op Bank Ltd for Rs. 62,25,094.52 (Rs. Sixty Two Lakhs Twenty Five Thousand Ninety Four & Ps. Fifty Two Only) and interest thereon from 01.06.2021 with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, cost and charges etc. incurred thereon from 01/06/2021 onwards until the date of payment. Mortgage Deed: - Joint sub-Registrar, Haveli No.25., Dt.27.09.2019 Document No. 10290/2019

SCHEDULE All that piece and parcel of land situated at village Khanapur,

Taluka Haveli, Dist. Pune within the local limits of Grampanchayat Khanapur/Panchayat Sammittee Haveli / Zilha Parishad Pune and within the jurisdiction of Sub-Registrar Haveli, Dist. Pune bearing Gat. No. 1 admeasuring approximately 00 H 05 R i.e. 500 Sq.Mtrs. and construction thereon bounded as under on or towards

: By Near by CTS No.192 EAST WEST : By Near by Gavthan SOUTH : By Road NORTH: By near by Gat No.2

financialexp.epapr.in

DATE: 25/06/2021

PLACE : Pune

Sd/-Meghanad S. Bodas Authorized Officer, Prerana Co-Op Bank Ltd.



Adajan Branch: Shop No. 4, "79 Square Building", Honey Park Road, Near CNG Station, Adajan, Surat -395009 (Gujarat) • Phone: 0261-2731502 Emai Id- cbsadajansurat@unionbankofindia.com

Schedule - 6 [Rule-8(1)]

receipt of the said notice.

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Union Bank of India

(For Immovable Property)

Adajan Branch, Surat. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 (3 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 01.05.2019 under section 13 (2) of the said act calling upon the Borrowers and Guarantor M/s. Siroya Textile, Having partners 2. Vishal Rameshbhai Siroya, 3. Alpesh Savjibhal Siroya, Guarantors 4. Vishal Rameshbhai Siroya (Partner and Personal Guarantee) 5. Alpesh Savjibhai Siroya (Partner and Personal Guarantee) 6. Parmanand Asodariya (Guarantor), 7. Subhash Siroya(Guarantor)8.Mohit Siroya(Guarantor), 9. Nikhil Kumar Ribadiya(Guarantor), 10. Ramesh Siroya (Guarantor), 11. Rajhans Fabrics (Guarantor), 12. Dulhan Silk Mills (Guarantor), 13. Three Star Synthetics (Guarantor), 14. Avadh Tex (Guarantor) 15. Madhur Industry (Guarantor), 16. Giriraj fab(Guarantor), to repay the amount mentioned in the notice being Rs. 4,81,66,310.79 (Rupees Four Crore Eighty One Jac

Sixty Six Thousand Three Hundred Ten and Seventy Nine Paise Only) as on

30.04.2019 with further interest thereon & expenses within 60 days from the date of

The borrowers and guarantor having failed to repay the amount, Notice is hereby given to the borrowers and guarantor and public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said. Act read with rule 8 & 9 of the said. Rules on this 1st day of July, of the year 2021.

The borrowers/secured debtors / guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India, Adajan Branch, Surat for an amount Rs. 4,81,66,310.79 (Rupees Four Crore Eighty One Iac Sixty Six Thousand Three Hundred Ten and Seventy Nine Paise Only) as on 30.04.2019 with further interest thereon Plus other Charges. (Amount Deposited After Issuing Of Demand Notice U/Section 13(2) Has Given Effect.

The Borrower's attention is invited to the provision of sub section (8)of the section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

1. In the name of Mr. Mohit Subhashchandra Siroya. Flat no. B- 202

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

admeasuring 746.60 sq fts(69.36 sq mtrs.)on 2" floor "B" building of

Shivanjali Park Apartment, Constructed on the land bearing sub plot no "A" Paiki part-I of Revenue survey no.-41 block no-69 original plot no.-40 Draft T.P. Scheme No. 8 F.P. No.-43 of Village- Palanpore, Surat. Date: 01.07.2021 Authorised Officer,

प्रेरणा कॉ-ऑप बँक लि.

Place : Surat



Union Bank of India

Thergaon, Pune 411033. Phone No.: 9075028001/02. Web site: www.preranabank.com, Email. Preranabankho@preranabank.com

POSSESSION NOTICE

WHEREAS, Shri.Meghanand Sadashiv Bodas, Authorised officer of Prerana Co-Op Bank Ltd under Secritisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power and conferred u/s 13 (2) of said Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice 19/10/2020 u/s 13 (2) of the said Act, calling upon the (1).Mr. Dinesh Dattatray Pathare (Borrower) registered at Pathare Mala, Charholi Bk., Tal, Haveli, Dist, Pune 412 105 (2) Mr. Dattatray Ramkrishna Pathare. Co-Borrower) (3). Mr. Pravin Vijay Jadhav (Guarantor) (4) Mr. Ravindra Maruti Hagawane (Guarantor) (5) Mrs. Priyanka Chandrasen Kolhe (Guarantor) to repay the amount mentioned in the said notice being Rs. 31,02,050/-(Rupees Thirty One Lakhs Two Thousand Fifty Only.) as on 30/06/2020 with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, cost and charges etc. incurred thereon from dated 01/07/2020 onwards until the date of payment within 60 days from the date of said notice. The borrower and the others mentioned herein above have failed to

repay the said amount and therefore the notice is hereby given to the borrower and others mentioned above in particular and to the public in general that the undersigned authorized officer had taken Symbolic Possession of the property described in schedule below on 24/06/2021 in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act R/w Rule 8 of the said rules.

The borrower and others mentioned above in particular and public in general are hereby cautioned not to deal with the property described herein below in any manner whatsoever and the dealings with the said property shall be subject to the charge of Prerana Co-Op Bank Ltd for Rs. 28,48,670/- (Rs. Twenty Eight Lakhs Forty Eight Thousand Six Hundred Seventy Only) and interest thereon from 01.06.2021 with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, cost and charges etc. incurred thereon from 01/06/2021 onwards until the date of payment. Mortgage Deed :- 1. Joint sub Registrar Haveli - 17 Pune, Dt.04.08.2018 Document No. 11202/2018 SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of the property land S. No 367/2 (old S.No.403/2), area 00 H 82 R (including Potkharaba) assess 3 Rs.12 Ps. Out of 00 H 27.33 R and also within the jurisdiction sub-registrar ,this property is situated at Charholi, Tal. Haveli, Dist. Pune bounded as under:-On or towards East : By Property of Popat D. Pathare

On or towards West : By Property of Raju Pathare On or towards South: By Property of Hiraman Balu Pathare On or towards North: By Property of Mr. Mahadu Baban Pathare Sd/-DATE: 25/06/2021

PLACE: Pune

Meghanad S. Bodas Authorized Officer, Prerana Co-Op Bank Ltd.





Head Office: Laxman nagar, Dange Chowk, Thergaon, Pune 411033. Phone No.: 9075028001/02. Web site: www.preranabank.com, Email. Preranabankho@preranabank.com

POSSESSION NOTICE

WHEREAS, Shri.Meghanand Sadashiv Bodas. Authorised officer of Prerana Co-Op Bank Ltd under Secritisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power and conferred u/s 13 (2) of said Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice 19/10/2020 u/s 13 (2) of the said Act, calling upon the (1)... Mrs. Trupti Deepak Newale (Borrower) residing at 1033, Newale Mala, Nar D.Y.Patil College, chikhali, Pune 412 114 (2) Mr. Newale Deepak Ekanath. (Co-Borrower/ (3). Mr. Akabar Shabbir Shaikh (Guarantor) (4)Shinde Hanumant Jagannath (Guarantor) to repay the amount mentioned in the said notice being Rs. 18,36,928.00 (Rupees Eighteen Lakhs Thirty Six Thousand Nine Hundred Twenty Eight Only.) as on 30/09/2020 with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, cost and charges etc. incurred thereon from dated 01/10/2020 onwards until the date of payment within 60 days from the date of said notice. The borrower and the others mentioned herein above have failed to

repay the said amount and therefore the notice is hereby given to the borrower and others mentioned above in particular and to the public in general that the undersigned authorized officer had taken Symbolic Possession of the property described in schedule below on 22/06/2021 in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act R/w Rule 8 of the said rules. The borrower and others mentioned above in particular and public in general are hereby cautioned not to deal with the property described

herein below in any manner whatsoever and the dealings with the said property shall be subject to the charge of Prerana Co-Op Bank Ltd for Rs. 19.95,908.00 (Rs. Nineteen Lakhs Ninety Five Thousand Nine Hundred Eight Only) and interest thereon from 01.06.2021 with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, cost and charges etc. incurred thereon from 01/06/2021 onwards until the date of payment. Mortgage Deed1. Joint sub Registrar Haveli - 25 Pune, Dt.03.11.2018 Document No. 17373/2018 SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of the land situated at village Chikhali Tal. Haveli, Dist. Pune within the limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation and within the jurisdiction of Sub-

Registrar, Taluka Haveli, Dist. Pune bearing Gat No. 1033. admeasuring area about 00 H 01 R and which is bounded as On or towards East : By Property of Mr. Gangadhar Nivruti More

On or towards West : By Property of Mr. Newale

On or towards South: By Property of Mr. Newale On or towards North: By 10 Ft. Internal Road DATE: 25/06/2021 PLACE : Pune

Sd/-Meghanad S. Bodas Authorized Officer. Prerana Co-Op Bank Ltd. PREMIER LIMITED (IN CIRP)

Resolution Professional's Address: 4th Floor, Indian Mercantile Mansion Extn. Madame Cama Road, Colaba, Mumbai - 400005 Contact: +91 9819875760 Email Id: premier.cirp@gmail.com

Notice for sale of the assets through E-Auction is hereby given to the public in general under Regulation 29 CIRP regulations, 2016

Description of property t	to be sold	Reserve price (Rs.)/	
nspection Date & Time	On 11.07.2021 between 11:00AM to 04:00 PM. The person to be contacted for inspection at the location is Shri Arvind Salokhe. Contact No. +91 9370334700		
Last date for submission of EMD	12.07.2021 before 7.00 PM Payable through RTGS / DD to "Premier Limited having IDBI Bank Account No 0004102000041876 and IFSC Code IBKL0000004		
	13.07.2021 between 1:00 PM to 3:00 PM		

Sale of Scrap of MS material of jigs, fixtures & inventory

Sawardari Taluka Khed (Chakan Industrial Area) Pune,

material, mild steel located at 169 Gat Village

The detailed terms & conditions, E-Auction application, Tender Document and other details of online Auction are available on http://www.eauctions.co.in and www.sunresolution.in. For any query, contact Mr. Dixit Prajapati (M: 7874138237 through Email: admin@eauctions.co.in or to the Email of the Resolution Professional

EMD (Rs.)

60,00,000.00

6.00,000.00

Place: Mumbai Date: 06-07-2021 IP Reg. No: IBBI/IPA-001/IP-P-01757/2019 -2020/12685

PUBLIC NOTICE

Ltd. (formerly known as Topaz Investment Pvt. Ltd.) ["said Vendor") company having it's registered office at 204, 28th Cross, 7th Block, Javanagar Bangalore, Karnataka - 560082, have represented to our Client that the said Vendor is the sole owner of Property (hereinafter, referred to as "said Property" and is described in "Schedule" written hereunder) and the said Vendor is in exclusive, physical, peaceful and vacant possession of the said Property and the said Vendor has clean, clear and marketable title to the said Property, th said Property is free from all encumbrances, the said Vendor has not entered into any transaction pertaining to the said Property with any person/entity and no one other than the said Vendor has any right, title and interest in the said Property. Our Client is desirous of purchasing the said Property and has finalized the terms and conditions for Sale with said Vendor. All persons claiming any right, title or interest in the said Property or any part thereof by way of sale, gift lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement attachment or otherwise howsoever or having any dispute or objection about the right, title, interest or possession of said Vendor and/or any claim or demand against the said Property, are hereby required to make the same known in writing along with proof & documents to the undersigned at our office within 7 days from the date hereof, failing which our Client shall proceed further & execute & register conclusive documents and the right/s and/or interest/s, if any, o any person/s which are not lodged, within the said period, shall be considered as willfully abandoned and waived and no claim and/or demand made by sucl persons shall be entertained thereafter. **SCHEDULE**

Description of the Said Property

Corporation, Taluka Haveli, District Pune. Pune, Dated: 05/07/2021

Adv. S. V. Abhang for Lex Credence Subodh Heights, Plot No. 41, CTS No. 124/2/B1, Shivprasad Co-operative

FORM A

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF M D DEVCON PVT. LTD.

1	Name of corporate debtor	M D Devcon Private Limited
2	Date of incorporation of corporate debtor	23/12/2011
3	Authority under which corporate debtor is incorporated/registered	ROC, Mumbai
4	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U45400MH2011PTC225356
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	501, 5th Floor, Prime Plaza, Next to Asha Parekh Hospital, S.V. Road, Santacruz, Mumbai – 400 054
6	Insolvency commencement date in respect of corporate debtor	Date of Order: 27/05/2021 (Received on: 03/07/2021)
7	Estimated date of closure of insolvency resolution process	22/11/2021 (from the date of order) 29/12/2021 (from the date of receipt of order)
8	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Kedar Mulye IBBI/IPA-001/IP-P-01365/2018-19/12282
9	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	1301, Chaitanya Residency, Jay Prakash Nagar, Road No 2, Goregaon East, Mumbai Suburban, Maharashtra ,400063 kmulye@hotmail.com
10	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	1301, Chaitanya Residency, Jay Prakash Nagar, Road No 2, Goregaon East, Mumbai Suburban, Maharashtra ,400063 rp.mddevcon@gmail.com
11	Last date for submission of claims	09/06/2021 (from the date of order) 16/07/2021 (from the date of receipt of order)
12	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	N.A.
13	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class	N.A.

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of MD Devcon Private Limited on 03/07/2021. The creditors of M D Devcon Private Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 16/07/2021 (from the date of receipt of order) to the interim resolution

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No. 13 to act as authorised representative of the class [specify class] in Form CA.

Date: 05/07/2021 Place: Mumbai

(a) Relevant Forms and

(b) Details of authorized representatives

Interim Resolution Professional of M D Devcon Pvt. Ltd Regd. No.: IBBI/IPA-001/IP-P-01365/2018-19/12282

Web link: http://ibbi.gov.in

RRIL Limited

CIN: L17121MH1991PLC257750 Regd. Off. A-325, Hari Om Plaza, M.G. Road, Near Omkareshwar Temple, Borivali (East)

Tel No. 022 2895 9644 /email: office@rrillimited.com / website: www.rrillimited.com NOTICE OF THE 30th ANNUAL GENERAL MEETING

Dear Members, Notice is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the members of

time to time by Securities and Exchange Board of India ("SEBI").

Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, July 23, 2021 to Friday, July 30, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company. The Annual Report including the Notice of AGM which includes the process and manner of

attending the 30th AGM through VC/OAVM and e-voting has been e-mailed on July 05, 2021 to those members whose email addresses are registered with the Company / Depositories. The annual Report can be downloaded from the Company's website www.millimited.com and the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

("remote e-voting"), through the e-voting services provided by National Securities Depository

2021 at 5.00 pm IST. During this period, members of the Company, holding shares as at the cut-off date of July 23, 2021 may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Members have the option to cast their vote on any of the resolutions using the remote e-voting facility either during the aforesaid e-voting period

The detailed procedure for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after sending of the Notice and

holding shares as on the cut-off date, may obtain the login Id and password by sending request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. In case of any queries relating to e-voting, members may refer the Frequently Asked

1800-224-430. Dated: 05.07.2021

Description of property t	to be sold	Reserve price (Rs.)	
spection Date & Time	On 11.07.2021 between 11:00AM to 04:00 PM. The person to be contacted for inspection at the location is Shri Arvind Salokhe. Contact No. +91 9370334700		
ast date for submission f EMD	12.07.2021 before 7.00 PM Payable through RTGS / DD to "Premier Limited having IDBI Bank Account No 0004102000041876 and IFSC Code IBKL0000004		
ate and Time of Auction	13.07.2021 between 1:00 PM	to 3:00 PM	

Maharashtra- 410501

premier.cirp@gmail.com. Kanak Jani RP of Premier Limited (In CIRP)

Notice is hereby given to public at large that Ghodawat Realty Pvt.

All that piece and parcel of property being Unit / Shop Nos, 5, 6, 7, 8, 9 & 10 totally admeasuring about 7510 Sq.Ft. i.e. 697.95 Sq.Mtr. built up i.e 8450 Sq.ft. i.e. 785.31 Sq.Mtr. saleable area located on the ground floor, in the building known as "Pinnacle Square", situated on land bearing Survey No. 52 Hissa No. 1-A of Plot Nos. 1+2, 3+5, 4 and 8 having totally admeasuring about 9500 Sq.Mtr. of Village Bayadhan Khurd, within the limits of Pune Municipal

Society, Ganeshmala, Sinhgad Road, Pune- 411030.

Mobile No.: +91-9860058885 Email:-communications@lexcredence.com

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India RELEVANT PARTICULARS

(Three names for each class)

professional at the address mentioned against entry No. 10.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. CA Kedar Mulye

(Formerly known as S R K Industries Limited)

Mumbai-400066, Maharashtra

Place: Mumbai

RRIL Limited will be held on Friday, July 30, 2021 at 12.30 pm IST through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM, in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and in compliance with the procedure prescribed in General Circular No.20/2020 dated May 5, 2020 read with Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs and circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, circular no. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and all other relevant circulars issued from Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of SEB

The Company is pleased to provide its members the facility of casting votes electronically

The remote e-voting period begins on July 27, 2021 at 9.00 am IST and ends on July 29,

The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again

Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-222-990/

> Sanjay Vishwakarma Company Secretary

FINEOTEX CHEMICAL LIMITED (CIN: L24100MH2004PLC144295) 42-43, Manorama Chambers, S.V. Road, Bandra, Mumbai-400050, India Tel: 91-22-26559174/75/76/77 Fax: 91-22-26559178

Email: investor.relations@fineotex.com URL: www.fineotex.com **NOTICE OF 18th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE**

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting (AGM) of the Company

will be held on 16th July, 2021 at 5.00 P.M. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and all other relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs from time to time respectively, and Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of

of the Company www.fineotex.com. Members are requested to note that the physica copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company The dispatch of Notice of 18th Annual General Meeting has been completed on 22nd June, 2021. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cutoff date of 9th July, 2021 may cast their vote electronically on the Ordinary and Specia

("remote e-voting"). All the members are informed that:

transacted through voting by electronic means.

• The remote e-voting shall end on Thursday, 15th July, 2021 (at 5.00 p.m.)

 The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Friday, 9th July, 2021.

 Person who acquire shares of the Company and becomes the member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e 9th July, 2021 can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of AGM

voting at the AGM through E-voting.

 The Notice of AGM is available at the website of the Company www.fineotex.com and also on NSDL website www.evoting.nsdl.com.

 In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.comorcallon toll free no.: 1800 1020 990 and 1800 224430. The company has appointed Mr. Hemant Shetye (FCS 2827), Partner at HS

Associates, Practicing Company Secretaries, as the scrutinizer to scrutinize the evoting process in a fair and transparent manner. • The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the Company will remain closed from Saturday, 10th July, 2021 to Friday 16th July,

2021 (both days inclusive). By Order of the Board For FINEOTEX CHEMICAL LIMITED

Sudrendrakumar Tibrewala Place: Mumbai **Chairman & Managing Director** Date: 6th July. 2021 DIN: 00218394

NILKAMAL LIMITED @home Nilkama CIN: L25209DN1985PLC000162

Regd. Office: Survey No. 354/2 & 354/3, Near Rakholi Bridge, Silvassa-Khanvel Road, Vasona, Silvassa - 396 230 (Union Territory of Dadra & Nagar Haveli) Phone: 0260-2699212 • Fax: 0260-2699023

35™ ANNUAL GENERAL MEETING (AGM)

11.00 a.m. through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM), as per provisions of Companies Act, 2013, Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") circular dated April 8, 2020 and April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/ 11, Dated January 15, 2021 (referred to as "SEBI Circular") without the physical presence of the Members

The Annual Report of the Company for the year 2020-2021 including the Financial Statements for the year ended March 31, 2021 ("Annual Report") along with Notice of the AGM will be sent only by email to all those Members whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("Depository") and the Company's

remote electronic voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Annual Report of the Company for the year 2020-2021 along with the Notice of AGM will be available on the website of the Company, i.e. www.nilkamal.com and the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. Members holding shares in physical mode and who have not updated their e-mail addresses with the Company can obtain Notice of the AGM, Annual Report and/or login details for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting by sending scanned copy of (a) Copy of the signed request letter mentioning the folio number, name and address of the Member, (b) Self-attested copy of the PAN card, and (c) Self-attested copy of any document (eg.: Aadhar, Driving License, Election Identity Card, Passport)

through e-mail directly at evoting@nsdl.co.in. Board of Directors at their Meeting held on Thursday, June 3, 2021

The Final Dividend shall be credited to the eligible Member(s) directly to the respective bank accounts through Electronic Clearing Service (ECS)/ National Automated Clearing House (NACH) etc. In order to receive the dividend without any delay, the Members holding shares in physical form are requested to submit duly signed letter containing folio number, particulars of their bank accounts along with the original cancelled cheque bearing the name of the Member and copy of PAN to M/s Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.b.s. Marg, Vikhroli, West, Mumbai : 400083 to update their bank account details and all the eligible shareholders holding shares in demat mode are requested to update with their respective Depository Participants before

9 Digit MICR Code and 11 digit IFSC Code, E-mail ID and Mobile No(s). Shareholders are also informed that in terms of provisions of Income Tax Act, 1961, dividend paid and distributed by the Company will be taxable in the hand of shareholders. Communication in this regard shall also be available on the

The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through VC/OAVM, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting / e-voting at the AGM.

or in dematerialized form, as on the cut-off date Wednesday, July 28, 2021, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The voting rights of Members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. July 28, 2021. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off

evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote E-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. The details instructions for joining the AGM through VC/OAVM and casting the vote through remote e-voting / e-voting at the AGM is provided in the Notice of AGM. Members are requested to carefully go through the same. Members,

date, may obtain the login ID and password by sending a request at

free no.: 1800 1020990/ 1800 224430. Notice is also given that Register of Members and the Share transfer books of the Company will remain closed from Thursday, July 29, 2021 to Wednesday, August 04, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual General

The Dividend when sanctioned will be payable to those Equity Shareholders, holding shares either in physical form or in dematerialized form on the close of Wednesday, 28" July, 2021.

Priti Dave

Place : Mumbai Dated: 06-07-2021

reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2021 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). The same is also available on the website

Business(es) as set out in the Notice of the 18th AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited from a place other than the Venue of AGM

The Ordinary and Special Resolution as set out in the Notice of AGM may be

• The remote e-voting shall commence on Tuesday, 13th July, 2021 (at 9.00 a.m.)

· Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by the

NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitle to cast their vote again; c) the facility for voting through E-voting shall be made available during the course of AGM for those who have not voted previously; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cutoff date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as

Email: investor@nilkamal.com • Website: www.nilkamal.com

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, August 4, 2021 at

Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited, in accordance with the MCA Circulars and the SEBI Circulars.

Members can join and participate in the AGM through VC/ OAVM facility only.

The instructions for joining the AGM and the manner of participation in the

in support of the address of the Member by email to investor@nilkamal.com. Additionally for obtaining login details member(s) may sent above details

recommended Final Dividend at the rate of ₹ 10/- per equity share having nominal value of ₹ 10/- for financial year ended March 31, 2021

Wednesday, July 28, 2021, their correct Bank Account Number, including Company website www.nilkamal.com.

The remote e-voting period begins on Sunday, August 01, 2021, (at 9:00 A.M.IST) and ends on Tuesday, August 03, 2021, (at 5:00 P.M. IST). During this period shareholders of the Company, holding shares either in physical form

who need assistance before or during the AGM regarding e-voting facility and / or VC/OAVM facility, can send a request at evoting@nsdl.co.in or use Toll

Meeting and dividend

By order of the Board of Directors

Company Secretary

पुणे जिल्ह्यात दिवस्भरात १,२२१ जण कोरोनामुक्त

रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे कोरोनामुक्तांची असे १,२२१ रुग्ण आढळले.

पुणे, दि. ५, (प्रतिनिधी) : पुणे शहर, संख्या घटल्याचे दिसून आले. शनिवारी मात्र पुन्हा जिल्ह्यात बाधितांची संख्या थोडीशी वाढल्याने कोरोनामुक्त आणि बाधितांची संख्या ही जवळपास आता त्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्याही पुन्हा सारखीच असल्याचे दिसून आले. शहरात ३२९, वाढल्याचे रविवारी दिसून आले. जिल्ह्यात १,२२१ पिंपरी-चिंचवडमध्ये २०५ आणि ६८७ असे १,२२१ रुग्ण आजारातून बरे झाले असून, १,२५४ रुग्ण रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या तुलनेत शहरात नव्याने आढळले आहेत. पुणे शहरात गेल्या रविवारी ५,७३४ चाचण्या झाल्या. त्यापैकी शहरात दोन-तीन दिवसांत शहरासह ग्रामीण भागातही ३१६ रुग्ण, पिंपरीत २५९ आणि ग्रामीण भागात ६६७



NOTICE Notice is hereby given that the following share certificates registered in name of Late Gopilal Vyas and myself Kamla Gopilal Vyas has been lost. Therefore, I have applied for issue of duplicate share certificate to the Transpek Industry Limited having its registered office at 6th floor, Marble Arch, Race Course, Vadodara-390007. So, general public are hereby warned about not to deal with the following securities and if company do not receive any objection within 14 days from the control of the control securities and if company do not receive any objection within 15 days from the date of publication of this notice on above-mentioned regd. address of the company or to the company's R&T Agent Linkintime India PYL Ltd, UNIT "TRANSPEK INDUSTRY LIMITED" (B-102 & 103, Shangrila Complex, First floor, Opp. HDFC Bank, Near Radhakrishna Char Rasta, Akota, Vadodara-390020), the company will proceed for the issue of Duolicate share certificates in my name.

will proceed for the issue of Duplicate share certificates in my name.						
Sr	Folio no.		Certificate No.	Distinctive Nos.		No. of
		Shareholders		From	То	Shares
1	V0221	Gopilal Vyas, Kamla G.Vyas	78593	2202231	2202240	10
2	V0221	Gopilal Vyas, Kamla G.Vyas	102350	4008028	4008033	6
3	V0221	Gopilal Vyas, Kamla G.Vyas	122204	5043609	5043617	9
DATE: 06/07/2021 PLACE: Mumbai						
	1 2 3	Sr Folio no. 1 V0221 2 V0221 3 V0221	Sr Folio no. Names of Shareholders 1 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas 2 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas 3 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas Kamla G.Vyas	Sr Folio no. Names of Shareholders Certificate No. 1 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas 78593 2 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas 102350 3 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas 122204	Sr Folio no. Names of Shareholders Certificate No. Distinct From 1 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas 78593 2202231 2 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas 102350 4008028 3 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas 122204 5043609 4 Kamla G.Vyas 122204 5043609	Sr Folio no. Shareholders Names of Shareholders Certificate No. Distinctive Nos. 1 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas 78593 2202231 2202240 2 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas 102350 4008028 4008033 3 V0221 Gopilal Vyas, Kamla G.Vyas 122204 5043609 5043617

जाहीर सूचना

श्री. जयंतभाई खुशालभाई मेहता हे आशा किरण शांती नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: आशा किरण शांती नगर को-ऑप.हौ.सो.लि., सेक्टर ३, शांती नगर, मिरा रोड पुर्व, ठाणे-४०११०७ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.सी-२/४०४ चे धारक आहेत. यांचे १०.०१.२०१७ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल*।* मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासार्ठ त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते दु.१.००

पर्यंत उपलब्ध आहेत. च्या वतीने व करित आशा किरण शांती नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड ठिकाण: मिरा रोड, ठाणे सही / दिनांक: 0६.०७.२०२१ सी-४/१०१ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी,

मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC / X / 98 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव :

Mangesh Nadar Foundation ...बाबत. Mr. Mangesh Waran Mookan Nadar ...अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत च्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक



सही/-अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

टेरास्कोप व्हेन्चर्स लिमिटेड

रिलायबल बिझनेस सेन्टर कमर्शियल प्रिमायसेस कोहौसोलि प्रशिक्ष वर्गायाचे २०३, रिशायचा सङ्गान सन्दर्भ क्याचित काहासाल, जाराया प्रशिक्ष स्थानाया आहेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. वेबसाईट:www.moryoindustries.com, ई-मेल:infomoryo@gmail.com, CIN:L74110MH1988PLC111703

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२० लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३५३०.२५९	३४८.२६६	५७५२.८०२
कर व अपवादात्मक बाबपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	४६.८३२	१८.४८९	६२.२०८
करपूर्व, अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा/(तोटा)	४६.८३२	१८.४८९	६२.२०८
कर व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा/(तोटा)	४६.८३२	१८.४८९	६२.२०८
एकूण सर्वकष उत्पन्न	89.393	२९.५३७	२०३.९९७
भरणा केलेले समभाग भांडवल	८२५.०१९	८२५.०१९	८२५.०१९
उत्पन्न प्रतिभाग			
मूळ	0.507	০.१७९	१.२३६
मूळ सौमिकृत	9.507	०.१७९	१.२३६
Are the Committee of the Area	Andrew South and Ann	 	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना_्स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.moryoindustries.com वेबसाईंटवर

ठेकाण: मुंबई देनांक: ०२.०७.२०२९

दिनांकः ३०.०६.२०२१

संचालव

मृगेश ट्रेडिंग लिमिटेड

सीआयएन:एल७४९९९एमएच१९८४पीएलसी०३४७४६ **नोंद. कार्या**.: २५२, स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, महापौर बंगलाच्या पुढे, शिवाजी पार्क, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००२८, भारत. **द्र**:.९१-२२-२४४५९२०४, **फॅक्स:९**१-२२-२४४५९२०५, **वेबसाईट:www.mrugeshtrading.com**

ई-मेल:roc@rajdarbarrealty.com | PAN: AAACM2878H ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)
तपशील	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले
	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
	३१.०३.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२० अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित	३१.०३.२० लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	_	0.98	0.20	0.20
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
साधारण बाबपूर्व)	(०.८६)	(9.99)	(१३.४२)	(११.६१)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ				
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा				
विशेष साधारण बाबनंतर)	(०.८६)	(9.99)	(१३.४२)	(११.६१)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ				
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा				
विशेष साधारण बाबनंतर)	(०.८६)	(9.99)	(१३.४२)	(99.६9)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न				
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)				
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न				
(करानंतर))	-	-	-	2.0८
समभाग भांडवल	२४.५०	२४.५०	२४.५०	२४.५०
राखीव-इतर समभाग (मागील वर्षाच्या				
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे				, ,
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	(१७.९५)	(४.५३)
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)				
(विशेष साधारण बाबपुर्व)		, ,		
मूळ	(0.34)	(0.84)	(4.8८)	(8.08)
सौमिकृत	(0.३५)	(0.84)	(५.४८)	(8.08)
*वार्षिकीकरण नाही				

.. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक् एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mrugeshtrading.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नफा व तोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही. अपवादात्मक किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही. कंपनीचा अत्यंत मर्यादित व्यवसाय असल्याने कोविड–१९ मुळे कंपनीच्या कार्यचलनावर कोणताही प्रभाव झालेला नाही आणि म्हणून कंपनीच्या निष्कर्षावर त्याचा कोणताही प्रभाव नाही.

देवेंद्र कुमार अग्रवा

जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय-जेएसडब्ल्यु सेन्टर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र–४०००५१ येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद समभागांकरिता प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत आणि सदर समभागांचे दावेदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आजच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा पुढील कोणतीही सूचना न देता उपरोक्त अर्जदारांनी दुय्यम प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल.

भागधारकाचे	फोलिओ	भाग प्रकार	भागांची	अनुक्रमांक
नाव	क्र.	व दर्शनी मुल्य	संख्या	
गीता देवी जी	जेएसडब्ल्यु०३९४४३७	समभाग	१३0	२४१६५३९५११ ते
अगरवाल		रु.१ प्रत्येकी		२४१६५३९६४०
ठिकाण: मुंबई				दावेदाराचे नाव

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client viz. Mrs. Shardaben C. Kansara was holding an Original [1] Agreement between M/s. Hoosain Nensey Nathoo & Co {Seller} and Mr. Dattaran R. S. Narvenkar {Buyer}, [2] Agreement between Mr. Dattaram R. S. Narvenkar and Mr. H. M Vyas, [3] Agreement between Mr. H. M. Vyas and Arun N. Amberseth, [4] Agreement betwe Mrs. Aparna A. Ambersheth and Mr. Mahesh J. Damania and receipts of Flat No. A – 19, 4th Floor, Nensey Complex Co-operative Housing Society Limited, Sant Dnyaneshwar Marg, Borivali (East), Mumbai – 400 066 (said Original Documents) which are lost/misplaced and not found after search. Our client hereby inviting the claim on the said Original Documents. If any Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate has any claim or lien, on the said Original Documents may file such claims or objections if any, within the period

M/s. Bhogale & Associate Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Road

Borivali (East), Mumbai - 400 066 If no claims or objections, as above, are received within the stipulated period, my clients shall at future date, treat any such claims, objections and/or rights having been waived, forfeited

Place : Mumbai Date : 06/07/2021

दिनांक: ०६.०७.२०२१

M/s. Bhogale & Associates

बाबुलाल श्रीलाल अग्रवाल

धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा, 83, डॉ ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई- 400018. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग मुंबई.

जाहीर नोटीस (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७अे वाचावे) बदल अहवाल क्रमांक ACC / IV / 3732 / 2021

ज्याअर्थी, Roman Catholic Church of Our Lady of Immaculate Conception, Mount Poinsur, न्यास नोंदणी क्र. D-218 या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Father Gerald J Fernandes यानी ACC / IV / 3732 / 2021 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त-(४) यांनी दिनांक ०२.०७.२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसबर्ध असलेल्या सर्व सबधीत लोकांना सदर नोटीर द्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्य दिनाकापासून ३० दिवसांचे आत सहायक धर्मादाय आयुक्त-(४) यांचेसमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अर्जावरती दिनाक १७.०८.२०२१ रोजी अतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

आज दिनांक २ रोजी माहे जूलै सन २०२१ माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या शिक्क्यानिशी दिली.



अधिक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई याचेकरीता.

धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा, 83, डॉ ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई- 400018. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग मुंबई.

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७अ वाचावे) बदल अहवाल क्रमांक ACC / IV / 3730 / 2021

ज्याअर्थी, Roman Catholic Church of Our Lady of Immaculate Conception, Mount Poinsur, न्यास नोंदणी क्र. D-218 या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Father Gerald J Fernandes यानी ACC / IV / 3730 / 2021 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त-(४) यांनी दिनांक ०२.०७.२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्य दिनाकापासून ३० दिवसाचे आत सहायक धर्मादाय आयुक्त-(४) याचेसमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अर्जावरती दिनाक १७ ०८ २०२१ रोजी अतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद

आज दिनांक २ रोजी माहे जूलै सन २०२१ माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या शिक्क्यानिशी दिली.



उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

अधिक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई याचेकरीता.

फाइनोटेक्स केमिकल लिमिटेड

(CIN: L24100MH2004PLC144295) ४२-४३, मनोरमा चेंबर्स, एस. व्ही. रोड, वांद्रे, मुंबई-४०००५०, भारत.

दू.: ९१-२२-२६५५९१७४/७५/७६/७७ फॅक्स : ९१-२२-२६५५९१७८ ई-मेलः investor.relations@fineotex.com यूआरएल:www.fineotex.com

१८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

- येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची १८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम १६ जुलै, २०२१ रोजी सायं.५.००वा. सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवा एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रव क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२ दि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदस्यांना दृकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये दृकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची गणसंख्य
- एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाचा वार्षिक अहवाला इलेक्टॉनिक प्रती. कंपनी/ज्या सभासदांचे ई-मेल आयडी डिपॉजीटरी पार्टीसीपंटसकडे अभिलेखी त्या सर्व सभासदाना पाठविण्यात आल्या आहेत. ती कंपनीच्या संकेतस्थळ www.fineotex.com वरही उपलब्ध आहे. एजीएम सूचना आणि वार्षिक अहवालाची भौतिक प्रती अन्य सर्व सभासदांन त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर अनुज्ञेय पध्दतीने पाठविण्यात आल्या आहेत. १८व्या वार्षिक सर्वसाधार सभेची सूचना आणि पाठवणी/इमेल पाठवणी २२ जून, २०२१ रोजी पुर्ण झाली.
- ९ जुलै, २०२१ या कट-ऑफ तारखोला भौतिक किंवा डिमेटराईज्ड प्रारूपामध्ये भागधारक असलेले सभासद १८व्या एजीएमच्या सूचनेमध्ये उल्लेखित सर्वसाधारण आणि विशेष कामकाजावर त्यांच मतदान, एजीएम स्थळाव्यतीरिक्त अन्य ठिकाणावरून इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करून शकतील (रिमोट ई-व्होटींग). सर्व सभासदांना कळविण्यात येते की,
- एजीएम सूचनेमध्ये उल्लेखित सर्वसाधारण आणि विशेष ठरावांचे कामकाज इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे मतदानामार्फत केले जाऊ शकते.
- रिमोट ई-व्होटींग मंगळवार, १३ जुलै, २०२१ रोजी (स.९.००वा.) सुरू होईल.
- रिमोट ई-व्होटींग गुरुवार, १५ जुलै, २०२१ रोजी (साय.५.०० वा.) समाप्त होईल. इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे किंवा एजीएममध्ये मतदानासाठी पात्रता निर्धारित करण्यासाठी कट-ऑप
- दिनांक शुक्रवार, ०९ जुलै, २०२१ आहे. एजीएम सूचना पाठविल्यानंतर कोणत्याही व्यक्तीने भाग संपादित केले असतील आणि कट-ऑफ दिनांक अर्थात ०९ जुलै, २०२१ रोजी कंपनीचा सभासद असेल, तर त्यांने लॉगइन आयडी व पासवर्ड जनरेट करण्यासाठी एजीएम सूचनेमध्ये दिलेली प्रक्रिया पहावी
- सभासदांनी नोंद घ्यावी की: अ) उपरोल्लेखात तारीखा व वेळेनंतर रिमोट ई-व्होटींग साधन सीडीएसएलकडून मतदानासाठी निष्क्रिय करण्यात येईल आणि सभासदाकडून ठरावावर एकदा मतदान करण्याते आल्यानंतर ते बदलण्याची परवानगी नसेल, **ब)** ज्या सभासादाने एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदान केले असेल तो एजीएमला उपस्थित राहू शकेल परंतू त्याला पुन मतदान करण्याचा अधिकार नसेल, क) मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येईल, आणि ड) डिपॉजिटरीजद्वारे परिरक्षीत सभासदांच्या नोंदवहीमध्ये आणि लाभधारक मालकांच्या नोंदवहीमध्ये कट-ऑफ तारखेला ज्या सभासदांचे अभिलेखित असेल ते रिमोट ई-व्होटींग सुविधा आणि एजीएममध्ये भौतीक मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी अधिकारपात्र
- एजीएमची सूचना कंपनीच्या संकेतस्थळ www.fineotex.com वर आणि सीडीएसएलच्य संकेतस्थळ www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे
- कोणत्याही विचारणांसाठी, सभासदांनी www.evotingnsdl.com वर उपलब्ध असलेल्य डाऊनलोड सेक्शन अंतर्गत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-व्होटींग मॅन्यूअल पहावे किंवा टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व १८००२२४४३० वर संपर्क करावा.
- ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून एच.एस. असोसिएट येथे भागीदार कार्यरत कंपनी सचिव श्री. हेमंत शेटये यांची कंपनीने नियुक्ती केली आहे. समभाग संबंधीत सभासद नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तिका शनिवार, १० जुलै, २०२१

शुक्रवार, १६ जुलै, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. फाइनोटेक्स केमिकल लिमिटेडकरिता

सुरेंद्रकुमार तिब्रेवाला अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्थळ : मुंबई दिनांक : ०६ जुलै, २०२१ डीआयएन:००२१८३९४ PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. KRISHNA VASU SALIAI Owner & Society Member of Flat No. 207, on Second Floo NAV SUJATA C H S Ltd., TNA/(TNA)/HSG/(TC)/ 332/198 dated 14/11/1984, admeasuring about 327.25 sq. fts. (built u area, at Navghar Road, Bhayandar (E), Taluka & District Tha 401 105, Share Certificate No. 22, divided share 91 TO 95 First Original Agreement which was by and Between M/S SHREE TIRUPATI BALAJI CONSTRUCTION, Proprietor SHREE TIRUPATI BALAJI CONSTRUCTION, Proprietor MR. ANUP KUMAR AGARWAL to SHRI K. S. RAVIKUMAR (Builder Agreement) Agreement dated 5 th day of Februar 1983, same Agreement Registered No.R43/83, date 113/1983,said Flat Builder Original Agreement, has been lost. Any person/s, banks, financial institutions, individuals company firms etc. having any claim shall file an objection in the company firms and the company firms are the having any claim shall file an objection. writing alongwith documentary evidence within 14 days fro the date of this notice failing which it shall be assumed that any person/s has any claim, whatsoever, on the said flat. which, please take a note.
Date: 06/07/2021

B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road Bhayandar (E), Dist. Thane - 401 105.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Sunand Suhas Juvekar expired on 08/05/2017 She was a member of The Malad Satguru Co-operative Housing Society Limited holding Flat No 503 in building no C. Th Lega| heir Mr Suhas Shriram Juvekar has filed application with society for transfer o shares. Society invites claims if any, from other heir/s or claimant/s for the transfe of the said shares and interest of the deceased in the name of Mr Suha Shriram Juvekar within 14 days from this notice, with proofs to support the claim/objection at below address Chairman/ Secretary, The Malad Satgur Co-operative Housing Society Limited Turel Pakhadi Road Extn, Bhandarwada Gaothan, Liberty Garden Road No3 Malad West, Mumbai. If no claims objections are received within the period above, the shares/ title of the decease shall be transferred to the legal heir in the manner provided under the bye laws.

Sd/- Chairman/Secretar The Malad Satguru Co-op Hsg. Soc. Ltd. Place: Mumbai Date: 06th July, 2021

जाहीर सूचना

ज्याअर्थी सदर फ्लॅट क्र.एफ/४०४, ४था मजला गोल्डन नेस्ट-१२ए सोनम टॉवर को ऑप.हौ.सो.लि., न्यु गोल्डन नेस्ट, सोनम बिल्डर्स बंगला समोर, भाईंदर पुर्व, ठाणे-४०११०५, दर्शनी नुल्य रु.५०/- प्रत्येकीचे अनुक्रमांक २१६ ते २२० धारक ५ पुर्णपणे भरणों केलेले शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.०४४ हे स्वर्गीय श्री. भिकाराम पी. चौधरी यांच्या मालकीचे व ताब्यात होते सदर स्वर्गीय श्री. भिकाराम पी. चौधरी यांचे राजस्थान येथे दिनांक ०४.०३.२०२० रोजी निधन झाले. मयताचे एकमेव मलगी नामे दिपीक भिकाराम चौधरी व एकमेव मुलगा नामे श्री. राजु भिकाराम चौधरी आणि मयताची पत्नी नामे श्रीमती मिरा भिकाराम चौधरी हे हिंद वारसा कायद १९५६ नसार मयताचे कायदेशीर वारसदार आहेत ज्याअर्थी दिपीका भिकाराम चौधरी यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे अधिकार श्रीमती मिरा भिकाराग चौधरी व श्री. राजु भिकाराम चौधरी यांच्या नावं संयुक्त उपनिबंधक-४, ठाणे येथे नोंदणीकृत नोंदणी क्रमांक टीएनएन४-२६६०-२०२१ धारक दिनांव १६.०२.२०२१ रोजीचे मुक्तता करारनामानुसार मुक्त केले आहेत. आम्ही श्रीमती मिरा भिकाराम चौधरी व श्री. राजु भिकाराम चौधरी याद्वारे जर कोण व्यक्तीस सँदर फ्लॅट किंवा भागावर मालकीत्व तारण, अधिभार, मालकी हक्क, वहिवाट, दाव किंवा आक्षेप अन्य वारसदार किंवा इतर दावेदार यांना सदर प्लॉटमध्ये असल्यास किंवा अन्य इत प्रकारे कोणताही दावा. अधिकार, हक्क, हित, लाभ् इत्यादी असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कागदोपत्री पुराव्यांसह खालीत स्वाक्षरीकर्ता श्री. मनिष के. झा, वकील, दुकान क्र.१. सोनम म्हाडा इमारत. मिरा-भाईंदर स्पोर्टर कॉम्प्लेक्स समोर. न्य गोल्डन नेस्ट. भाईंदर (पर्व) ठाणे-४०११०५ येथे कळवावे, अन्यथा असे सर्व दावे त्याग केले आहेत असे समजले जाईल आपि माझे अशील सदर फ्लॅटच्या अधिकाराच्य आधारावर बाजारभाव योग्य व सर्व अधिभारापास मक्त आहे असे समजले जाईल आणि नंतर दाव वेचारात घेतला जाणार नाही

दिनांक: ०६.०७.२०२१ सही/ (मनिष के. झा) ठिकाण: भाईंदर

जाहीर सूचना

ज्याअर्थी सदर फ्लॅट क्र.ए/१०४, १ला मजला, नाईंदर पुर्व, ठाणे-४०११०५, दर्शनी मुल्य रु.५०_/ प्रत्येकीचे अनुक्रमांक ३१ ते ३५ धारक ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.७ ह स्वर्गीय श्री. भिकाराम पी. चौधरी यांच्या मालकीचे व ताब्यात होते. सदर स्वर्गीय श्री. भिकाराम पी चौधरी यांचे राजस्थान येथे दिनांक ०× ०३ २०२० रोजी निधन झाले. मयताचे एकमेव मूलगी नामे दिपीका भिकाराम चौधरी व एकमेव मुलगा नामे श्री. राजु भिकाराम चौधरी आणि मयताची पत्नी नामे श्रीमती मिरा भिकाराम चौधरी हे हिंदु वारस कायदा १९५६ नुसार मयताचे कायदेशीर वारसदा आहेत. ज्याअर्थी दिपीका भिकाराम चौधरी यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे अधिकार श्रीमती मिर भिकाराम चौधरी व श्री. राजु भिकाराम चौधरी यांच्या नावे संयुक्त उपनिबंधक-४, ठाणे येथे नोंदणीकत नोंदणी क्रमांक टीएनएन४-२६६१ २०२१ धारक दिनांक १६ ०२ २०२१ रोजीचे मक्तत करारनामानुसार मुक्त केले आहेत. आम्ही श्रीमर्त मिरा भिकाराम चौधरी व श्री. राजु भिकाराम चौधरी याद्वारे जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा ागावर मालकीत्व, तारण, अधिभार, मालकी हक वहिवाट. दावा किंवा आक्षेप अन्य वारसदार किंव इतर दावेदार यांना सदर प्लॉटमध्ये असल्यास किंव अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क हित, लाभ इत्यादी असल्यास त्यांनी आजच्य तारखेपासून १४ दिवसांत कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता श्री मनिष के झा वकील दकान क्र.१. सोनम म्हाडा इमारत. मिरा-भाईंट -ऱ्योर्टस कॉम्प्लेक्स समोर, न्यू गोल्डन नेस्ट, भाईंद (पूर्व), ठाणे-४०११०५ येथे कळवावे, अन्यथ असे सर्व दावे त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझे अशील सदर फ्लॅटच्य अधिकाराच्या आधारावर बाजारभाव योग्य व सव अधिभारापासून मुक्त आहे असे समजले जाईत आणि नंतर दांवा विचारात घेतला जाणार नाही दिनांक: ०६.०७.२०२१ ठिकाण: भाईंदर (मनिष के. झा) वकील

याद्वारे जाहीर सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील १) श्री. प्रथमेश दत्तात्रय सावंत, २) सौ भाज्यश्री किशोर विवरेकर, श्री. प्रथमेश दत्तात्रय सावंत यांची पत्नी व ३) श्रीमती. दिपश्री दत्तात्रय सावंत हे श्री. अमरेंद्र नाथ चक्रबर्ती यांच्या नावे असलेली सदिनका/फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, इमारत क्र. '' बी-३'', सॅंटेलाइट क्लासिक को. ऑप. हाउसिंग सोसायटी लिमिटेड, केव्हस् रोडे, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई. ४०००६० हि सदिनका खरेदी करु इच्छितात.

श्री. अमरेंद्र नाथ चक्रबर्ती यांनी माझ्या अशिलांना असे कळवले आहे कि, वरील सदिनका/फ्लॅट क. १०१६ हे त्यांनी स्वतः व त्यांची पत्नी श्रीमती. रानु चक्रवर्ती यांच्या संयुक्त नावे खरेदी केती होती परंतु त्यांची पत्नी श्रीमती. रानु चक्रवर्ती यांचे दि.०५/०६/२०१५ रोजी मृत्युपत्र न करता निधन झाले असुन तिच्या पश्च्यात ते स्वतः व मुलगा श्री. जयाब्रता चक्रबर्ती है केवळ तिचे

सर्व संबंधीत व्यक्ती/व्यक्तींना वरील सदिनका/फ्लॅट कृ. १०१ व त्यातील हिश्यासंबंधीत एखादा विकी करारनामा, अदलाबदली करारनामा, करार, बक्षीसपत्र, गहाणखत,लोनचार्ज, दस्ट वारसाहक्क, वहिवाटीचाहक्क, आरक्षण, देखभाल, किंवा इतर याद्वारे दावा किंवा स्वारस्य असल्यास त्यांना या नोटीस/सुचनेद्वारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्या संबंधित ही नोटीस/सूचना प्रकिशत झाल्याच्या तारखेपासुन १४ दिवसात मला खालील नमुद पत्त्यावर त्या संबंधित योग्य त्या कागदपत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासुन सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्यासंबंधीचा आपला दावा सोडुन दिलेला आहे असे समजुन माझ्या अशिलांकडुन वरील सदिनका/फ्लॅटचा पुढील खरेदीविकी व्यवहार पुर्ण करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.

> नाव:- श्री. संजय शां. पसाळकर बी. कॉम एल.एल.बी. वकील शॉप नं. ए-२०, सुयश शॉपिंग सेंटर, एन.एन.पी. कॉलनी, गोरेगांव (पूर्व), मुंबई - ६५

आरआरआयएल लिमिटेड

(यापूर्वीची ओळख एस आर के इंडस्ट्रिज लिमिटेड) सीआयएन: L17211MH1991PLC257750

नोंदणीकृत कार्यालय : ए - ३२५, हरी ओम प्लाझा, एम जी रोड, ओंकारेश्वर मंदिराजवळ,

बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०० ०६६, महाराष्ट्र दूष्ट्यनी क्रमांक:०२२ २८९५ ९६४४ / ईमेल:o<u>ffice@rrillimited.com</u> / संकेतस्थळ:<u>www.rrillimited.com</u>

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ठिकाण:- मुंबई

दिनांक:- ०६/ ०७/ २०२१

याद्वारे कळविण्यात येते की, आरआरआवएल लिमिटेड (''कंपनी'') यांच्या सभासदांची ३० **वी वार्षिक सर्वसाधारण** स**भा (''एजीएम'') गुक्रवार, दिनांक ३० जुलै २०२१ रोजी दुपारी १२. ३० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / अन्य मान्यताप्राप दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'') यांच्या माध्यमातृन, वार्षिक सर्वसाधारण** कान्त्रपारणा (काला) / अन्य मान्याआत्र पृष्ठकाण्य मान्यम् (आएकाएम) याज्या माञ्यमापुत, याजक तस्यावारः समिच्या सूचेन तमूर केलेल्या विषयसूरूप होणा असूत, कंपनी काश्यत २०१३ (कायदा) मधील आयश्यक ला सतुर्दे तसेच सिक्युरिटी औंड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''लिस्टिंग ऑब्लिगोशन्स औंड डिस्क्लोजर रिकायसर्मेट्स'') नियम २०१५ ''सेबी लिस्टिंग रेग्यलेशन्स'') तसेच परिपत्रक क्रमांक २०/ २०२० त्यासह वाचा परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक ०२/ २०२१ दिनांकीत १: ानेवारी, २०२१ जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्यामध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेला अनुसरून आणि परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD / CMD1 / CIR /P / 2020 /79 दिनांकीत १२ मे २०२० आणि परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD / CMD2 / CIR /P / 2020 / 11 दिनांकीत १५ जानेवारी २०२१ यांना अनुसरून तसेच सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकाना अनुसरून होणार आहे.

याद्वारे असेही सूचित करण्यात येते की, सेबी लिस्टिंग रेग्युलेशनचा नियम ४२ आणि कायद्याचे कलम ९१ यांना अनुसरू-कंपनीच्या संभासद नोंद पुस्तिका आणि हस्तांतरण पुस्तिका शुक्रवार, दिनांक २३ जुलै, २०२१ ते शुक्रवार, दिनांक ३० जुलै, २०२१ (दोन्ही दिवस धरून) कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद ठेवण्यात वेतील.

ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे उपलब्ध आहेत अशा सभासदांना वार्षिक अहवाल ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित उपस्थित राहण्याची प्रक्रिया आणि ई मतदान यांची माहिती ई मेलच्या माध्यमातून दिनांक ०५ **जुलै, २०२१ रोजी** पाठविष्णयात आली आहे. वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.rillimited.com</u> येथून आणि स्टॉक एक्सचेंज उदा बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि नेंशनल सिक्युरिटीज डिपाझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल' यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> थेथून डाउनलोड करता येईल.

कंपनी आपल्या सभासदांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') यांच्या ई मतदान सुविधेच्या माध्यमातू

मतदानाचा हक्क इलेक्ट्रॉनिकली (''दूरस्थ[ँ] – ई मतदान'') बजावता यावा यासाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ ई मतदान कालावधीला २७ जुलै, २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळनुसार सकाळी १. ०० वाजता प्रारंभ करण्यात बेईल आणि हा कालावधी २९ जुलै, २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळनुसार संध्याकाळी ५. ०० वाजता संपुष्टात बेईल. य कालावधीत कपनीचे असे सभासद ज्यांच्याकडे कर ऑफ तारीख म्हणजेच २३ जुलै, २०२१ रोजी कपनीचे समभाग उपलब्ध आहेत, असे सभासद इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावू शकतात. हा कालावधी संपल्यानंतर एनएसडीएल यांच्याकडून ई मतदान प्रारूप बंद करण्यात येईल. सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयावर आपला मतदानाचा हक्क दूरस्थ ई मतदान पद्धतीने वरील प्रमाणे ई मतदान कालावधीत तसेच वार्षिक सर्वेसाधारण सभेदरम्याः मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

र्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ ई मतदान प्रक्रियेचा अवलंब करून ज्या सभासदांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वेसाधारण समेत पुन्ता मतदान करता येणार नाही. दूसस्य ई मतदान आणि वार्षिक संस्ताधारण समे दूस्यान ई मतदान यांच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती वार्षिक सर्वेसाधारण समेच्या सूचनेत नमूद करण्यात आली आहे.

अशी कोणतीही व्यक्ती जिच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि अवैयक्तिक समभागधारक जे वार्षिव सर्वसाधारण सभेची सूचना निर्मित झाल्यानंतर कंपनीचे समभाग येऊन कंपनीचे समासद झाले आहेत आणि ज्यांच्याकडे कर ऑफ तारखेला ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत ते <u>evoting nsdl.co.in</u> या पत्यावर विनंती पत्र पाठवून लॉग इन् आयर्ड आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. मात्र तो / ती व्यक्ती दरस्थ ई मतदानासाठी या आधीच एनएसडीएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर तो / ती व्यक्ती त्याचा / तिचा या आधीचा युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकते.

दूरस्थ ई मतदानासाठी कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर सभासद <u>www.evoting.nsdl.com</u> या संकेतस्थ डाउनलोड विभागात सभासदांकरिता उपलब्ध असलेले Frequently Asked Questions (FAQs) आणि सभासदांकरित उपलब्ध असलेले ई वोटिंग युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००- २२२-९९०/१८००-२२४-

स्थळ : मुंबई

आरआरआयएल लिमिटेड करित संजय विश्व



दूर::0२२-२२८३२४६८, फॅक्स:0२२-२२०४७२८८,

ई-मेल:investors@morarkafinance.in, वेबसाईट:www.morarkafinance.in ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व ई–वोटिंगची सूचना

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१ रोजी स.११.३०वा. एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएमच्य ु सूचनेत नमुद्रप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य ठेवीदाराकडे ज्या सदस्यांचे ई–मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने ५ जुलै, २०२१ रोजी एजीएम घेण्याची सूचना पाठविली आहे. भारत शासन, सहकार मंत्रालयाचे (एमसीए) वितरीत परिपत्रक क्र.१४/ २०२० दि.८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०, २०२० दि.५ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ सहवाचिता आणि मारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ यांचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/ पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ (परिपत्रक) नुसार घेण्यात येईल. ३६व्या एजीएम घेण्याच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.morarkafinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत प्तेच स्टॉक एक्सचेजेंस अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि सीडीएस www.evotingindia.com वर उपलब्ध आहेत

येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ (कायदा) आणि त्यातील नियमाअंतर्ग ३६वी एजीएम व लामाश उद्देशाकरिता शुक्रवार, ३० जुलै, २०२१ ते गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील नभागावर लाभांश जर ३६व्या एजीएममध्ये घोषित झाल्यास नोंद तारीख अर्थात २९ जुलै, २०२१ रोजी ज्यांची नावे नमुद आहेत त्यांना दिले जाईल.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड किल्लिज् रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार सूचित करण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयांवर विमर्ष करण्याकरिता कंपनीच्या सदस्यांना विद्युत स्वरूपाने अर्थात रिमोट ई–वोटिंगने ठरावावर मत देण्याकरिता कंपनीने सीडीएसएलमार्फत सुविधा दिलेली आहे. सदस्यांचे मतदान अधिकार हे गुरुवार, २९ जुलै, २०२१ रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागाच्या सरासरीवर असेल.

रिमोट ई–वोटिंग सोमवार, ०२ ऑगस्ट, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि बुधवार, ०४ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. या कालावधीत सदस्यांना विद्युत स्वरुपत मत देता येईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.

जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने एजीएममध्ये उपस्थित असतील आणि रिमोट ई-वोटिंगने रावावर मत दिलेले नसेल त्यांना एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मत देता येईल

जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध् उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही. सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेल .. गिधारणा घेतली असल्यास त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवू

लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती सीडीएसएलसह रिमोट ई-वोटिंगकरिता यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा जीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास किंवा सीडीएसएल ई–वोटिंग प्रणालीने ई–वोटिंगबाबत तक्रार असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर ई–मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२/४३.

विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही तक्रारी असल्यास संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस् (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई–४०००१३ यांना करावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई–मेल करावा किंवा संपर्क ०२२–२३०५८५४२/ ४३ वर संपर्क करावा.

हिमगौरी एस. बेहेर ठिकाण: मुंबई दिनांक: ०५ जुलै, २०२१ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हार्याजेन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेड

CIN:L24239MH1964PLC012971

नोंद. कार्या.: पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९.

दूर.:(९१–२२) २८२६६०००, फॅक्स:(९१–२२) २८२६७३३७, ई–मेल:investorrpghh.im@pg.com; वेबसाईट:in.pg.com याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हरविली/अपस्थापित झाली असे कळविण्यात आले आहे आणि त्यामुळे नोंदणीकृत धारकांनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे.

फोलिओ	भागधारकाचे नाव	भाग	विशिष्ट क्रमांक		शेअर्सची
क्र.		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या
बी०००१२१८	अरुणा बॅनर्जी	४४५२	१३९४६७०	१३९४६७0	१
००६६७३०	वसुंधरा मधुसुदन मोघे	५५८१	१६०४३०६	१६०४४४४	१३९

वरील भाग प्रमाणपत्रांबाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध इशारा देण्यात येत आहे. सदर भाग प्रमाणपत्रांशी संबंधित कंपनीसोबत कोणताही दावा/दावे असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्या पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सदर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदवावा. या कालावधीनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

प्रॉक्टर ॲन्ड गॅम्बल हायजीन ॲन्ड हेल्थ केअर लिमिटेडकरिता

फ्लेविओ मचाडो

ठिकाण : मुंबई दिनांक : ०५ जुलै, २०२१ कंपनी सचिव